

3. 4,13,25. 16,24. 5,7,5. अग्निष्टोमम् Gop. Br. 4,3,17. स्तोमम् Lit. 1,6,28. उद्दीयम् Kbhnd. Up. 1,2,1. तस्मै सर्वया शिरसाज्ञक्षारं (so ed. Bomb.) Bhāg. P. 1,19,29. अर्हते नरदेवाय 9,13,24. — 2) herreichen: die Hand Çat. 14, 6,2,13. — 3) für sich holen, weynehmen; empfangen, erhalten, nehmen überh. AV. 3,15,2. 10,10,11. नास्य ग्राममाहुरेयुः mit in's Dorf nehmen Åcv. Grhj. 4,8,32. भैतं गृहेभ्यः M. 2,183. तापसेषु यात्रिकं भैतम् 6,27. राष्ट्रादलिम् 7,80. कुरुन्वातस्य तद्रव्यम् 11,12. fgg. कुरुन्वेदवृद्धिः सकृदाहृता M. 8,151. दायकालाहृते उप्ती Jāg. 1,97. 2,35. MBh. 3, 3036. 14,115 (आत्मरूप mit der ed. Bomb. zu lesen). R. 4,43,34. कायादसारात्सारम् Spr. (II) 2730. VARĀH. Brh. 27 (25), 32 (med.). काष्ठिकेभ्यः काष्ठम् KATHĀS. 6,44. धान्यार्थी सपलालानि धान्यान्याकृति SARVADARÇANAS. 2,17. fgg. Ind. St. 8,114. वक्त्रम् (so die neuere Ausg.) in den Mund nehmen HARIV. 11422. आहृत was man in die Hand genommen hat VARĀH. Brh. S. 51, 1, 7. यशो दीप्तम् davontragen, erwerben MBh. 1, 3705. आहृत्य रथ्यमाणापि प्रबेन — वैश्या च श्रीश्च कस्य कदा स्थिरा habhaft werden, gewinnen Spr. (II) 1083. त्रौऽलोकानाजहृरेव क्रममाणस्त्रिभिः क्रैः HARIV. 2725. R. GOR. 4,32,13 (31,18 SCHL.). 3,9,28. बलात्सभाम् Buāg. P. 1, 14,38. Jmd rauben, entführen R. 5,80,13. 6,1,33. HARIV. 8014 (श्रावक्षेत्र, श्रप् die neuere Ausg.). KATHĀS. 36,20 (med.). 113,27. Bhāg. P. 1,10,29. 3, 3,7. गतप्राप्य न चाहृते (मृत्यु): Spr. (II) 6834. आहृतं सुप्रभया चितं यस्य KATHĀS. 46,184. — 4) empfangen (ein Kind von einem Manne): संगोत्रात्पुत्रम् M. 9,190. — 5) heimführen (als Gattin) R. GOR. 2,30,8. KUMĀRAS. 6,28. KATHĀS. 47,117. — 6) sich anlegen, umthun: कवचम् MBh. 4,1013. — 7) für sich gewinnen KATHĀS. 60,72. bestechen 42,91. entzücken: तदूपलावएयविनयाहृतचेतन 38,30. — 8) wegnehmen so v. a. ablösen, abhauen. शिरः कापात् HARIV. 15200. Bhāg. P. 1,7,38 (med.). — 9) zurückziehen, abwenden: इन्द्रियाणि विषेभ्यः SARVADARÇANAS. 177,6. — 10) wegnehmen so v. a. verscheuchen, zu Nichte machen Kām. NITIS. 3,11. — 11) rauben so v. a. übertreffen: आहृत्कुस्तच्चरणो स्थलारविन्दश्रियम् KUMĀRAS. 1,33. नूपुरवाहृतराजक्षेसा Spr. (II) 1436, v. 1. — 12) zu sich nehmen, geniessen: न परेणाहृतं भद्रं व्याघ्रः खादितुमिद्धति Spr. (II) 3334. नाहृत्माहृत् KATHĀS. 33, 65. 68, 6. Bhāg. P. 3, 30,16. 7,12,18. 9,3,24. uneig.: ग्रदायापानि शक्तीश्च नूनं परश्चाद्याश नः । युद्धाहृतुमिद्धति so v. a. schmecken, kennen lernen R. 5,81,51. — 13) äussern, an den Tag legen: प्रोतिम् MBh. 3,3023. संतापम् R. 3,68,39. क्राधम् 4,33,39. 6,83,16. 7,69,1. Bhāg. P. 3,18,13. मर्हन्नापि रोषम् gegen 4,19,32. — 14) sprechen: वाक्यमिवाहृतम् R. 3,56,2. nennen: कृ-रितिपाहृतः Bhāg. P. 8,1,30. 9,6,19. अविज्ञाताहृतं genannt „der Unbekannte“ 4,29,3. — प्रमदाहृतक्रिय Kām. NITIS. 7,57 wohl fehlerhaft für प्रमदाहृतः; आहृतं PĀNKAT. 172, 4 und आहृणीय (परिक्षणीय hätte man erwartet) DHŪRTAS. 70,13 ebenfalls fehlerhaft. Vgl. आहृत, आहृणा, आहृत्, आहृत्, आहृष्ट, आहृष्ट, आहृष्ट, शुक्नाहृत, स्वयमाहृत. — caus. 1) herbeischaffen —, holen lassen: आसनम्, उदकम् Çat. Br. 14,9,1,7. hintragen lassen nach (acc.) HARIV. 6933. herbeischaffen: Feuer auf seine Stätte AIT. Br. 7,12. verschaffen: स्त्रियो भेषामैव हृ-रूपते TBr. 2,3,40,3. — 2) erlangen: आहृत्पते भैः; अप्यः Spr. (II) 7421, v. 1. — 3) (bringen lassen) erheben (Tribut): धर्म्यं बलिम् M. 10,119. mit doppeltem acc.: करे राजः MBh. 2,985. — 4) zu sich nehmen, essen: भो-

ज्यानि MBh. 12, 2035. 14,1291. आहृतम् R. 5,34,12. ohne obj. Spr. (II) 1078. — 5) äussern, an den Tag legen: बलम् MBh. 1,6030. HARIV. 4728. कृषम् MBh. 3,867. 5,7497. R. 3,21,26. क्रोधम् MBh. 3,11490. 7,4905. 18,76. R. 4,13,44. 6,80,19. रोषम् HARIV. 6741 (आहृत्यापास mit der neueren Ausg. zu lesen). R. 1,60,19. 3,35,80. संत्रासम् R. SCHL. 2,60, 20. भयम् 6,12,10. बाल्यम् MBh. 3, 3130. — M. 8, 114 ist कृषयेत् gemeint. — desid. 1) verschaffen wollen Çat. Br. 12,7,2,1. — 2) erlangen wollen, mit पुनर् wieder e. w. MBh. 1,6247 (med.). — Vgl. आजिक्षीर्पु. — अध्या ergänzen, hinzudenken (ein Wort): इत्यद्याहृत्य पोष्यम् NILAK. zu MBh. 3,10247 und zu HARIV. 2,3. — Vgl. अध्याहृणा fgg. — अन्वा nachholen, ergänzen: यद्वीनं पश्यस्यान्वाकृति Çat. Br. 11, 1,8,6. Kāt. Cr. 25,5,15. विष्व्ये अन्वाकृति ved. Citat beim Schol. zu P. 3,4,11. अन्वाकृति was zur Ergänzung dient, so heisst insbes. m. (nämlich शोदन) eine dem R̄tvīg gereichte Gabe von Reismus, und das Feuer, auf welchem dasselbe gekocht wird, ist der पृच्छन Comm. zu TBr. 1,66,12. Sāj. zu AIT. Br. 7,12. पैदे पश्यस्य कृं पद्मिलिष्टं तदन्वाकृति पान्वाकृति TS. 1,7,2,1. — Vgl. अन्वाकृति. — अपा wegnehmen: den Soma Çat. Br. 1,6,2,6 (med.). — व्यापा entziehen: मार्दवं सखितां चैव शाल्वादद्य व्यापाहृत् MBh. 3,870. — अप्या mit hinzunehmen: शक्तेलम् TS. 6,3,3,2. — अप्या 1) darbringen, darreichen: अप्यं तस्मै MBh. 1,3733. इत्याप्या 12,890. गृहीता फलमूलं च रामस्याम्याहृन्बङ्ग R. 7,60,9. — 2) entführen, rauben R. ed. Bomb. 1,61,7. — Vgl. अप्याकृति. — उदा 1) oben aufsetzen, — anbringen: यत्तुतीपैः कृदृहृतिर्धान्योहृदाकृत्यै TS. 6,2,9,4. Çat. Br. 1,1,2,22. — 2) ausheben, anführen, heraufen, aussprechen, citiren AIT. Br. 7,12. प्रतीकान् Çat. Br. 14,9,1,5. Çāñkh. Cr. 13,14,10. Gobh. 1,5,22. Åcv. Grhj. 4,1,2,6,15. Nir. 11,2. TS. PRĀT. 22,3. MAITRJUP. 6,30. PRAB. 23,19. नोदाहृतस्य नाम M. 2,199. स्वधाकारम् Jāg. 1,243. वैटिकम् M. 11,96. शोमिति BHAG. 17,24. कुचाकुचेत्येवमुदाहृते VARĀH. Brh. S. 88,45. MBh. 12,4406. इति पैराणिकी गाथा पुराणविद उदाहृति PRAB. 13,5. Bhāg. P. 5,18,7. भरतं वाक्यमुदाहृत् sprechen zu R. 2,113,15. उदाहृतं ते वचनम् MBh. 3,16791. ते प्रति न किमयुदाहृति PĀNKAT. 117,15. अपादानानि erzählen R. 2,65,4. इतिहासम् MBh. 2,2314. 3,1029. Bhāg. P. 10,88,13. 2,8,24. एतावदेव यथावृत्तमुदाहृतम् MBh. 3,2190. aussagen Spr. (II) 4811, v. 1. पारिमपउत्त्याभेनानां कारणावमुदाहृतम् Bhāshāp. 14. यो इत्यरोषमुदाहृते sprechen von R. 2,21,5. R. GOR. 2,28,1. गुणान् MĀLATIM. 2,15. राजनम् R. 2,90,7. 7,50,18. Suçr. 2,398,19. Çāk. 15,11. SPR. (II) 493. PRAB. 5,19. 10,14. 111,10. Bhāg. P. 1,4,32. वाग्मिर्गिमुदाहृत् so v. a. preise R. 4,62,19. श्रुमिति देष्टरमुदाहृते mit Namen nennen Åcv. Cr. 3,11, 19. यदेवगन्धर्वमुदाहृति bezeichnen als, nennen HARIV. 8449. RAGH. 13,60. VIKR. 88. KATHĀS. 55,36. Bhāg. P. 5,14,2. अस्मत्कुलक्रममुदारम् Journ. of the Am. Or. S. 7,43. उदाहृतं शस्त्रधारणमत्युग्रम् MBh. 5,7304. देवं बोडमुदाहृतम् Spr. (II) 2037. BHAG. 13,6,17,19. HARIV. 7771. Suçr. 1,56,12. Kām. NITIS. 1,29. 8,4. Kir. 11,72. VARĀH. Brh. 27 (25), 21. KATHĀS. 44,88. Comm. zu TS. PRĀT. 23,17. HEM. JOGĀC. 1,40. Bhāg. P. 1,13,24. 2,10,3. 3,12,16. 29,12. 9,14,15. 23,11. SARVADARÇANAS. 87, 13. 170,17. 171,2. Bhāshāp. 67. Bhāshāp. 1,1. Bei den Grammatikern